



TRC Financial Services Limited

CIN : L74899MH1994PLC216417

November 12, 2021

To,
BSE Limited
Corporate Relations Department,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai 400 001

Scrip ID: TRCFIN
Scrip Code: 511730

Dear Sir,

Sub: Submission of E-PAPER

With reference to the captioned subject we submit herewith Newspaper cuttings with respect to publication of un-audited standalone financial results for the quarter and half year year ended September 30, 2021 published in the "Financial Express" and "Prathkaal" (Marathi) daily edition on November 12, 2021.

Kindly take the above on your record.

Thanking You,

Yours faithfully
For **TRC Financial Services Limited**

CHARMI
KARTIK
GINDRA

 Digitally signed by
CHARMI KARTIK GINDRA
Date: 2021.11.12 10:37:51
+05'30'

Charmi Gindra
Compliance officer
ACS : 46913

Encl: As stated above.

यूको बैंक UCO BANK Head Office - II, Department of Information Technology
3 & 4, DD Block, Sector - 1, Salt Lake, Kolkata-700064

NOTICE INVITING TENDER
UCO Bank invites Request for Proposals (RFPs) for:
1. Selection of consultant for digital transformation of the Bank.
2. Selection of Vendor for Procurement of 160 IBM MQ Licenses and ATS for IBM MQ.
For any details, please refer to <https://www.ucobank.com>.
Date : 12.11.2021 Deputy General Manager (DIT, BPR & BTD)

SBI
IT-ATM Department, State Bank of India, Global IT Centre, 2nd Floor, MTNL Building, Sector 11, CBD Belapur, Navi Mumbai - 400 614

NOTICE INVITING TENDER
EO/INO: SBI/GITC/IT-ATM/2021/2022/44 DATED: 12.11.2021
Bids are invited by State Bank of India from the eligible bidders for Procurement of on-premises Cards Management System & services on licensed model. For details, please visit 'Procurement news' at <https://www.sbi.co.in> and e-Procurement agency portal <https://etender.sbi/SBI/>
Commencement of download of EO: From 12.11.2021.
Last date and time for submission of bids: 04.12.2021 up to 15:00 hrs.
Place: Mumbai
Date: 12.11.2021 IT - ATM Department

Indian Bank
Zonal Office, Kolkata - 1
4th & 5th Floor, Plot No.377 & 378 Block-GD, Sector-III, Salt Lake, Kolkata-700 106, Phone (033) 4025-9718

Branch: Indian Bank J L Nehru Road (Erstwhile Allahabad Bank)
Possession Notice (for Immovable property)
(Under Rule-8(1) of Security Interest (Enforcement) Rules, 2002)
Where as:
The undersigned being the authorized officer of the Indian Bank under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act and in exercise of powers conferred under section 13 (12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 23.05.2019 calling upon the borrower M/S Global Healthcare Systems private Limited (Directors Dr Syed Sabahat Azim & Richa Sana Azim), Regd. Office - Ecospace Business Park, Action Area II, New Town, Kolkata - 700156 to repay the amount mentioned in the notice being Rs.1090081942.00 (Rupees One hundred Nine Crores Eighty one Thousand Nine Hundred and Forty Two only) within 60 days from the date of receipt of the said notice.
The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with rule 8 of the said rules, on this 08th day of November of the year 2021.
The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Indian Bank for an amount of Rs. 1090081942.00 (Rupees One hundred Nine Crores Eighty one Thousand Nine Hundred and Forty Two only) and interest thereon. Attention of borrower/garantor/mortgagor is also invited to the provisions of Section 13 (8) of the SARFAESI Act regarding redemption of the secured assets.
Description of immovable property:
Description Add/No. Boundary Area Owner/ Mortgagee
Equitable Mortgage of all that piece or parcel of property situated at Mouza Jeypore, Under PS Jeypore, PS No. 98, Tahsil & Registration Office Jeypore in the district Koraput, which is covered under Khata No. 263/2588, Plot No. 825/25355 total area 1 a/c (One Acre) out of which transacted area 15000 sq ft (i.e. measuring from East to West 120' in width and North to South 125' in length, rent Rs. 765/- per year, classified as Ghara bank. Registered vide Deed dated 29.07.2013 at the office of District Sub-registrar of Koraput (Jeypore), Odisha and recorded in Book No. I, Volume No. 36, Document No. 11171/301799 for the year 2013.
Hypothecation of Plant & Machineries, Furniture & Fixtures, entire Computer Systems, Software Packages, Hardware, Vehicles, Hospital Equipments and other Fixed Assets, both Movable and immovable of the respective Hospital
Date: 12.11.2021, Place: Kolkata Sd/- Authorised Officer, Indian Bank

TRC FINANCIAL SERVICES LIMITED
CIN - L74899MH1994PLC216417
Regd. Office - Bandra Hill View CHS, 3rd Floor, 85, Hill Road, Opp. Yoko Stzzer, Bandra (West), Mumbai - 400050. Website : www.trcfins.in, Email : cs@trcfins.in, trcfinsid@gmail.com
Tel : 022-26414725; Fax : +91 -022-26433887.

EXTRACT OF STANDALONE UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2021
(Rs. in Lakhs except earning per share)

Particulars	Quarter ended		Half-year ended		Year ended
	30.09.2021 (Unaudited)	30.09.2020 (Unaudited)	30.09.2021 (Unaudited)	30.09.2020 (Unaudited)	
Total Revenue	4.33	17.05	14.07	54.46	62.65
Total Expenses	25.71	10.86	34.05	17.40	35.43
Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional and/or extraordinary items)	-21.38	6.19	-19.98	37.06	27.22
Net Profit / (Loss) for the period before tax (After exceptional and/or extraordinary items)	-21.38	6.19	-19.98	37.06	27.22
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-20.22	2.26	-19.42	33.13	26.62
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income(after tax))	--	--	--	--	--
Equity Share Capital	500.09	500.09	500.09	500.09	500.09
Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)					
Basic	-0.40	0.05	-0.39	0.66	0.53
Diluted	-0.40	0.05	-0.39	0.66	0.53

Note:
1. The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and period ended September 30, 2021 Financial Results are available on the Stock Exchange websites - www.bseindia.com and Website of the Company - www.trcfins.in
2. This Statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards), Rules 2015 (IND AS), prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognized accounting practices and policies to the extent applicable.
For and on behalf of Board of Directors
TRC Financial Services Limited
Sd/-
Sabarinath G
Whole time Director
DIN: 08479403
Place: Bangalore
Date: 10-11-2021

MOLD-TEK PACKAGING LIMITED
CIN: L21022GT1997PLC026542
Regd.Off: B-2-293/82/A/700, Ground Floor, Road No 36, Jubilee Hills, Hyderabad, Telangana - 500033 Ph No: + 91 40 4030 0300, Fax No: + 91 40 4030 0328, Email: cs@moldteckpackaging.com, Website: www.moldteckpackaging.com

NOTICE OF EXTRA-ORDINARY GENERAL MEETING E-VOTING AND CUT-OFF DATE INFORMATION

1. NOTICE is hereby given that the Extra-Ordinary General Meeting (EGM) of the members of the Mold-Tek Packaging Limited will be held on Monday, the 6th day of December, 2021 at 11.30 a.m. through Video Conferencing ("VC") or Other Audio Visual Means ("OAVM"), to transact the business set out in the Notice of the EGM which will be circulated for convening the EGM.
2. The EGM will be held without the physical presence of the Shareholders at a common venue. This is in view of the continuing COVID-19 pandemic and in compliance with the General Circular No. 20/ 2020 dated 5th May, 2020, read with General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020, General Circular No. 17/ 2020 dated 13th April, 2020 and General Circular No. 02/ 2021 dated 13th January, 2021, issued by the Ministry of Corporate Affairs and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020 and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15th January, 2021.
3. The Notice of the EGM will be sent only by electronic mode to those Shareholders whose email ids are registered with the Company/Depository Participants/RTA in accordance with the aforesaid MCA and SEBI Circulars.
Further, the Notice of EGM of the Company will be available on the following websites: www.moldteckpackaging.com, www.evotingindia.com, www.bseindia.com, and www.nseindia.com.
4. Members who have not yet registered their email ids are requested to register the same with their DPs/RTA and with the company by sending a request letter or through e-mail at cs@moldteckpackaging.com or xfid@dm@gmail.com.
5. Members holding shares in physical form should enter Folio Number registered with the Company to cast their votes and the members holding shares in dematerialized form, as on the cut-off date (29th November, 2021), may cast their vote electronically on the business as set forth in the notice of the EGM through electronic voting system of Central Depository Services (India) Limited (CDSL) via (remote e-voting), all members are informed that:
i. The remote e-voting facility commences on 2nd December, 2021 at (9.00 A.M IST)
ii. The remote e-voting facility ends on 5th December, 2021 at (5.00 P.M. IST)
iii. The Cut-off date/ Record Date for determining the eligibility to vote by electronic means or at the EGM is 29th November, 2021.
iv. Members note that:
• The remote e-voting module shall be disabled by CDSL beyond 5:00 PM IST on 5th December, 2021 and voting through electronic means shall not be allowed beyond the said date and time.
• The members who have casted their vote by remote e-voting prior to the EGM may also attend EGM but shall not be entitled to cast their vote again.
6. If you have any queries or issues regarding attending EGM & e-Voting from the e-Voting System, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdsindia.com or contact Mr. Nitin Kumar (220-2358738) or Mr. Mehboob Lakhani (022-23058543) or Mr. Rakesh Dalvi (022-23054527).
All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Manager, (CDSL), Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futrex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdsindia.com or call on 022-23058542/43.
For Mold-Tek Packaging Limited
Sd/-
Thakur Vishal Singh
(Company Secretary)
Date: 11.11.2021
Place: Hyderabad

THIS IS A PUBLIC ANNOUNCEMENT FOR INFORMATION PURPOSES ONLY AND IS NOT A PROSPECTUS ANNOUNCEMENT AND DOES NOT CONSTITUTE AN INVITATION OR OFFER TO ACQUIRE, PURCHASE OR SUBSCRIBE TO SECURITIES. NOT FOR RELEASE, PUBLICATION OR DISTRIBUTION DIRECTLY OR INDIRECTLY OUTSIDE INDIA.

GO COLORS! GO FASHION (INDIA) LIMITED

Our Company was incorporated on September 9, 2010 as a private limited company under the Companies Act, 1956, and was granted a certificate of incorporation by Registrar of Companies, Tamil Nadu at Chennai ("RoC"). The name of our Company was subsequently changed to Go Fashion (India) Limited upon conversion to a public limited company pursuant to the special resolution dated July 1, 2021 passed by the shareholders of our Company and a fresh certificate of incorporation was issued by the RoC on July 12, 2021. For details in relation to the changes in the name and registered office address of our Company, see "History and Certain Corporate Matters" on page 188 of the Red Herring Prospectus dated November 9, 2021 ("RHP").
Registered Office: Sathak Center, 5th Floor, New No. 4, Old No. 144/2, Nungambakkam High Road, Chennai, Tamil Nadu - 600 034; Contact Person: Gayathri Venkatesan, Company Secretary and Compliance Officer; Tel: +91 44 4211 1777; E-mail: companysecretary@gocolors.com; Website: www.gocolors.com; Corporate Identity Number: U17291TN2010PLC077303

PROMOTERS OF OUR COMPANY: PRAKASH KUMAR SARAOGI, GAUTAM SARAOGI, RAHUL SARAOGI, PKS FAMILY TRUST AND VKS FAMILY TRUST

INITIAL PUBLIC OFFERING OF UP TO [•] EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 10 EACH ("EQUITY SHARES") OF GO FASHION (INDIA) LIMITED (OUR "COMPANY" OR THE "ISSUER") FOR CASH AT A PRICE OF ₹ [•] PER EQUITY SHARE INCLUDING A SECURITIES PREMIUM OF ₹ [•] PER EQUITY SHARE (THE "OFFER PRICE") AGGREGATING UP TO ₹ [•] MILLION (THE "OFFER"). THE OFFER COMPRISES OF A FRESH ISSUE OF UP TO [•] EQUITY SHARES BY OUR COMPANY AGGREGATING UP TO ₹ 1,250 MILLION (THE "FRESH ISSUE") AND AN OFFER FOR SALE BY PKS FAMILY TRUST OF UP TO 745,676 EQUITY SHARES AGGREGATING UP TO ₹ [•] MILLION, VKS FAMILY TRUST OF UP TO 745,676 EQUITY SHARES AGGREGATING UP TO ₹ [•] MILLION (COLLECTIVELY REFERRED TO AS TO THE "PROMOTER SELLING SHAREHOLDERS") AND BY SEQUOIA CAPITAL INDIA INVESTMENTS I OF UP TO 7,498,875 EQUITY SHARES AGGREGATING UP TO ₹ [•] MILLION, BY INDIA ADVANTAGE FUND 54 I OF UP TO 3,311,478 EQUITY SHARES AGGREGATING UP TO ₹ [•] MILLION AND BY DYNAMIC INDIA FUND 54 US I OF UP TO 576,684 EQUITY SHARES AGGREGATING UP TO ₹ [•] MILLION (COLLECTIVELY REFERRED TO AS "INVESTOR SELLING SHAREHOLDERS" AND TOGETHER WITH THE PROMOTER SELLING SHAREHOLDERS, THE "SELLING SHAREHOLDERS") ("THE OFFER FOR SALE"). THE OFFER SHALL CONSTITUTE UP TO [•] % OF THE POST-OFFER PAID-UP EQUITY SHARE CAPITAL OF OUR COMPANY.

QIB Portion: Not Less than 75% of the Net Offer Retail Portion: Not More than 10% of the Net Offer Non-Institutional Portion: Not More than 15% of the Net Offer

Price Band: ₹ 655 to ₹ 690 per Equity Share of face value of ₹ 10 each.
The Floor Price is 65.5 times the face value of the Equity Shares and the Cap Price is 69.0 times the face value of the Equity Shares.
Bids can be made for a minimum of 21 Equity Shares and in multiples of 21 Equity Shares thereafter.

ASBA Simple, Safe, Smart way of Application!!! # Applications supported by blocked amount (ASBA) is a better way of applying to issues by simply blocking the fund in the bank account. For further details, check section on ASBA below. Mandatory in public issues. No cheque will be accepted.

UPI UPI-Now available in ASBA for Retail Individual Investors ("RIIs") applying through Registered Brokers, DPs and RTAs. RIIs also have the option to submit the application directly to the ASBA Bank (SCSBs) or to use the facility of linked online trading, demat and bank account. Investors are required to ensure that the bank account used for bidding is linked to their PAN. Bidders must ensure that their PAN is linked with Aadhaar and are in compliance with CBDT notification dated February 13, 2020 and press release dated June 25, 2021

ASBA has to be availed by all the investors except anchor investors. UPI may be availed by Retail Individual Bidders. For details on the ASBA and UPI process, please refer to the details given in ASBA form and abridged prospectus and also please refer to the section "Offer Procedure" on page 371 of the RHP. The process is also available on the website of Association of Investment Bankers of India ("AIBI") and Stock Exchanges and in the General Information Document. ASBA bid-cum-application forms can be downloaded from the websites of BSE Limited ("BSE") and National Stock Exchange of India Limited ("NSE"), and together with BSE, the "Stock Exchanges" and can be obtained from the list of banks that is displayed on the website of Securities and Exchange Board of India ("SEBI") at www.sebi.gov.in. For the list of UPI apps and banks live on IPO, please refer to the link: www.sebi.gov.in. RIBs Bidding using the UPI mechanism may apply through the SCSBs and mobile applications whose names appear on the website of SEBI, as updated from time to time. ICICI Bank Limited has been appointed as Sponsor Bank for the Offer, in accordance with the requirements of the SEBI Circular dated November 1, 2018 as amended. For other related queries, please contact the Book Running Lead Managers ("BRLMs") on their respective email IDs as mentioned below. For UPI related queries, investors can contact NPCI at the toll free number: 18001201740 and mail ID: ipo.upi@npci.org.in.

Risks to Investors

- The Price/Earnings ratio based on diluted EPS for Fiscal 2021 for the Company is not ascertainable as the EPS is negative. Our Company has incurred losses in Fiscal 2021.
- The 3 BRLMs associated with the Offer have handled 48 public issues in the past 3 years, out of which 16 issues closed below the offer price on the listing date.
- Average cost of acquisition of Equity Shares held by the Selling Shareholders ranges from Nil per Equity Share to ₹ 168.33 per Equity Share and Offer Price at upper end of the Price Band is ₹ 690.
- Weighted Average Return on Net Worth for Fiscals 2021, 2020, 2019 is 7.76%.

BID/OFFER OPENS ON : WEDNESDAY, NOVEMBER 17, 2021* BID/OFFER CLOSES ON : MONDAY, NOVEMBER 22, 2021#

* Our Company and the Selling Shareholders may, in consultation with the BRLMs, consider participation by Anchor Investors. The Anchor Investors shall Bid during the Anchor Investor Bidding Date, i.e., one Working Day prior to the Bid/Offer Opening Date.
UPI Mandate end time and date shall be at 12:00 pm on Tuesday, November 23, 2021.

In case of any revision in the Price Band, the Bid/ Offer Period shall be extended for at least three additional Working Days after such revision of the Price Band, subject to the total Bid/Offer Period not exceeding 10 Working Days. In cases of force majeure, banking strike or similar circumstances, our Company and the Selling Shareholders may, for reasons to be recorded in writing, extend the Bid / Offer Period for a minimum of three Working Days, subject to the Bid / Offer Period not exceeding 10 Working Days. Any revision in the Price Band, and the revised Bid / Offer Period, if applicable, shall be widely disseminated by notification to the Stock Exchanges by issuing a press release and also by indicating the change on the websites of the BRLMs and (ASBA) at the terminals of the Members of the Syndicate and by intimation to Designated Intermediaries and Sponsor Bank.
The Offer is being made in terms of Rule 19(2)(b) of the Securities Contracts (Regulation) Rules, 1957, as amended (the "SCRR"), read with Regulation 31 of the Securities and Exchange Board of India (Issue of Capital and Disclosure Requirements) Regulations, 2018, as amended ("SEBI ICDR Regulations"). The Offer is being made through the Book Building Process, in compliance with Regulation 6(2) of SEBI ICDR Regulations, wherein not less than 75% of the Offer shall be available for allocation on a proportionate basis to Qualified Institutional Buyers ("QIBs") (the "QIB Portion"), provided that our Company and the Selling Shareholders may, in consultation with the BRLMs, allocate up to 60% of the QIB Portion to Anchor Investors and the basis of such allocation will be on a discretionary basis by the Company in consultation with the BRLMs (the "Anchor Investor Portion"), of which one-third shall be reserved for the domestic Mutual Funds, subject to valid Bids being received from the domestic Mutual Funds at or above the price at which allocation is made to Anchor Investors ("Anchor Investor Allocation Price"). Further, 5% of the QIB Portion (excluding the Anchor Investor Portion) shall be available for allocation on a proportionate basis only to Mutual Funds, subject to valid Bids being received at or above the Offer Price, and the remainder of the QIB Portion shall be available for allocation on a proportionate basis to all QIBs (other than Anchor Investors), including Mutual Funds, subject to valid Bids being received at or above the Offer Price. If at least 75% of the Offer cannot be Allotted to QIBs, then the entire application money will be refunded forthwith. Further, not more than 15% of the Offer shall be available for allocation on a proportionate basis to Non-Institutional Investors ("Non-Institutional Category") and not more than 10% of the Offer shall be available for allocation to Retail Individual Investors ("Retail Category"), in accordance with the SEBI ICDR Regulations, subject to valid Bids being received from them at or above the Offer Price. All Bidders (except Anchor Investors) shall mandatorily participate in this Offer only through the Application Supported by Blocked Amount ("ASBA") process, and shall provide details of their respective bank account (including UPI ID for Retail Individual Investors using UPI Mechanism) in which the Bid Amount will be blocked by the Self Certified Syndicate Banks ("SCSBs") or the Sponsor Bank. Anchor Investors are not permitted to participate in the Anchor Investor Portion through the ASBA process. For details, see "Offer Procedure" on page 371 of the RHP.
Bidders/Applicants should ensure that DP ID, PAN, Client ID and UPI ID (for RIBs bidding through the UPI mechanism) are correctly filled in the Bid cum Application Form. The DP ID, PAN and Client ID provided in the Bid cum Application Form should match with the DP ID, PAN, Client ID available in the Depository database, otherwise, the Bid cum Application Form is liable to be rejected. Bidders/Applicants should ensure that the beneficiary account provided in the Bid cum Application Form is active. Bidders/Applicants should note that on the basis of the PAN, DP ID, Client ID and UPI ID (for RIBs bidding through the UPI mechanism) as provided in the Bid cum Application Form, the Bidder/Applicant may be deemed to have authorised the Depositories to provide to the Registrar to the Offer, any requested Demographic Details of the Bidder/Applicant as available on the records of the depositories. These Demographic Details may be used, among other things, for giving Allotment Advice or unblocking of ASBA Account or for other correspondence(s) related to the Offer. Bidders/Applicants are advised to update any changes to their Demographic Details as available in the records of the Depository Participant to ensure accuracy of records. Any delay resulting from failure to update the Demographic Details would be at the Bidders/Applicants' sole risk. Investors must ensure that their PAN is linked with Aadhaar and are in compliance with CBDT notification dated Feb 13, 2020 and press release dated June 25, 2021.
Contents of the Memorandum of Association of the Company as regards its objects: For information on the main objects of the Company, please see the section "History and Certain Corporate Matters" on page 188 of the RHP and Clause 3 (A) of the Memorandum of Association of the Company. The Memorandum of Association of the Company is a material document for inspection in relation to the Offer. For further details, please see the section entitled "Material Contracts and Documents for Inspection" on page 396 of the RHP.
Liability of the members of the Company: Limited by shares
Amount of share capital of the Company and Capital structure: The authorised, issued, subscribed and paid-up share capital of the Company as on the date of the RHP is as follows: The authorised share capital of the Company is ₹ 1,050,000,000 divided into 56,000,000 Equity Shares of face value of ₹ 10 each, ₹ 250,000,000 divided into 2,500,000 Series A CCCPS of face value of ₹ 100 each and ₹ 240,000,000 divided into 2,400,000 Series B CCCPS of face value of ₹ 100 each. The issued, subscribed and paid-up share capital of the Company is ₹ 521,973,900 divided into 52,197,390 Equity Shares of face value of ₹ 10 each. For details, please see the section entitled "Capital Structure" beginning on page 78 of the RHP.
Names of signatories to the Memorandum of Association of the Company and the number of Equity Shares subscribed by them: The names of the signatories of the Memorandum of Association of our Company are Rahul Saraogi and Gautam Saraogi. For details of the share capital history and capital structure of our Company, please see the section entitled "Capital Structure" on page 78 of the RHP.
Listing: The Equity Shares offered through the RHP are proposed to be listed on the Stock Exchanges. Our Company has received in-principle approvals from BSE and NSE for listing of the Equity Shares pursuant to their letters dated August 26, 2021 and September 3, 2021, respectively. For the purposes of this Offer, NSE shall be the Designated Stock Exchange. A signed copy of the RHP and the Prospectus shall be filed with the RoC in accordance with Section 26(4) of the Companies Act, 2013. For details of the material contracts and documents available for inspection from the date of the RHP up to the Bid/Offer Closing Date, see "Material Contracts and Documents for Inspection" on page 396 of the RHP.
Disclaimer Clause of the SEBI: SEBI only gives its observations on the offer documents and this does not constitute approval of either the Offer or the specified securities stated in the Offer Documents or the offer document. The investors are advised to refer to page 349 of the RHP for the full text of the disclaimer clause of SEBI.
Disclaimer Clause of NSE (Designated Stock Exchange): It is to be distinctly understood that the permission given by NSE should not in any way be deemed or construed that the Offer Document has been cleared or approved by NSE nor does it certify the correctness or completeness of any of the contents of the Offer Document. The investors are advised to refer to page 354 of the RHP for the full text of the Disclaimer Clause of NSE.
Disclaimer Clause of BSE: It is to be distinctly understood that the permission given by BSE should not in any way be deemed or construed that the RHP has been cleared or approved by BSE nor does it certify the correctness or completeness of any of the contents of the RHP. The investors are advised to refer to page 354 of the RHP for the full text of the Disclaimer Clause of BSE.
General Risks: Investments in equity and equity-related securities involve a degree of risk and investors should not invest any funds in this Offer unless they can afford to take the risk of losing their entire investment. Investors are advised to read the risk factors carefully before taking an investment decision in this Offer. For taking an investment decision, investors must rely on their own examination of the Issuer and this Offer, including the risks involved. The Equity Shares have not been recommended or approved by the Securities and Exchange Board of India ("SEBI"), nor does SEBI guarantee the accuracy or adequacy of the contents of this Red Herring Prospectus. Specific attention of the investors is invited to "Risk Factors" on page 22 of the RHP.

BOOK RUNNING LEAD MANAGERS			REGISTRAR TO THE OFFER	COMPANY SECRETARY AND COMPLIANCE OFFICER
JM FINANCIAL	DAM CAPITAL	ICICI Securities	KFINTECH	Gayathri Venkatesan Sathak Center, 5 th Floor, New No.4, Old No.144/2, Nungambakkam High Road, Chennai - 600 034, Tamil Nadu, India. Tel: (+91) 7358799393 E-mail: companysecretary@gocolors.com
JM Financial Limited 7 th Floor, Energy, Appasaheb Marathe Marg, Prabhadevi, Mumbai - 400 025, Maharashtra, India Tel: +91 22 6630 3030 E-mail: gofashion.ip@jmf.com Investor grievance e-mail: grievance.ibd@jmf.com Contact person: Prachee Dhuri Website: www.jmf.com SEBI Registration: INM000010361	DAM Capital Advisors Limited (Formerly IDFC Securities Limited) One BKC, Tower C, 15 th Floor, Unit No. 1511, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400051, Maharashtra, India Tel: +91 22 4202 2500 E-mail: gofashion.ip@damcapital.in Investor grievance e-mail: complaint@damcapital.in Contact person: Gunjan Jain Website: www.damcapital.in SEBI Registration: MB/INM000011336	ICICI Securities Limited ICICI Venture House, Appasaheb Marathe Marg, Prabhadevi, Mumbai - 400 025, Maharashtra, India Tel: +91 22 6807 7100 E-mail: gocolors.ip@icicisecurities.com Investor grievance e-mail: customercare@icicisecurities.com Contact person: Monank Mehta/Shekhar Asnani Website: www.icicisecurities.com SEBI Registration: INM000011719	KFIN Technologies Private Limited (Formerly known as Kavya Fintech Private Limited) Selenium, Tower B, Plot No 31 and 32, Financial District, Nanakramguda, Rangampally, Hyderabad, Gangareddy - 500 032, Telangana, India. Tel: +91 40 6716 2222 E-mail: gofashion.ip@kfinfintech.com Investor grievance e-mail: einward.is@kfinfintech.com Website: www.kfinfintech.com Contact person: M. Murali Krishna SEBI registration number: INR000000221	

*In compliance with the proviso to Regulation 21A of the Securities and Exchange Board of India (Merchant Bankers) Regulations, 1992, as amended (the "SEBI Merchant Bankers Regulations") and Regulation 23(3) of the SEBI ICDR Regulations, ICICI Securities Limited would be involved only in the marketing of the Offer. ICICI Securities Limited has signed the due diligence certificate and has been disclosed as a BRLM for the Offer.
AVAILABILITY OF THE RHP: Investors are advised to refer to the RHP and the Risk Factors, contained therein before applying in the Offer. Full copy of the RHP is available on website of SEBI at www.sebi.gov.in, websites of the BRLMs, i.e. JM Financial Limited, DAM Capital Advisors Limited (Formerly IDFC Securities Limited) and ICICI Securities Limited at www.jmf.com, www.damcapital.in and www.icicisecurities.com, respectively and on the websites of BSE and NSE at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively.
AVAILABILITY OF BID CUM APPLICATION FORMS: Bid cum Application Forms can be obtained from the Registered Office of GO FASHION (INDIA) LIMITED, Tel: +91 44 4211 1777. BRLMs : JM Financial Limited, Tel: +91 22 6630 3030; DAM Capital Advisors Limited (Formerly IDFC Securities Limited), Tel: +91 22 4202 2500 and ICICI Securities Limited, Tel: +91 22 6807 7100, Syndicate Members: JM Financial Services Limited, Tel: +91 22 6136 3400 and Sharekhan Limited, Tel: +91 22 6115 0000 and at the select locations of the Sub-syndicate Members (as given below), SCSBs, Registered Brokers, RTAs and CDPs participating in the Offer. ASBA Forms will also be available on the websites of BSE and NSE and the Designated Branches of SCSBs, the list of which is available at websites of the Stock Exchanges and SEBI.
Sub-Syndicate Members: Almondz Global Securities Limited, Anand Rathi Shares & Stock Brokers Limited, Ashika Stock Broking Ltd, Asit C Mehta Investment Intermediates Ltd, Axis Capital Limited, Centrum Broking Ltd, Choice Equity Broking Private Limited, DB(International) Stock Brokers Ltd, Edelweiss Broking Ltd, Eureka Stock & Share Brokers Ltd, Globe Capital Markets Ltd, HDFC Securities Ltd, Hem Securities Ltd, ICICI Securities Limited, IDBI Capital Markets and Securities Ltd, IIFL Securities Ltd, IIFL Wealth Securities Ltd, JM Financial Services Ltd, Jobanputra Fiscal Services Pvt. Ltd, Keynote Capital Limited, KJMC Capital Markets Ltd, Kotak Securities Ltd, LKP Securities Ltd, Inventure Growth & Securities Ltd, Motilal Oswal Financial Services Limited, Nirmal Bang Securities Pvt. Ltd, Prabhudas Lilladher Pvt Ltd, Pravin Ratilal Share & Stock Brokers Ltd, Religare Broking Ltd, Reliance Securities Limited, RR Equity Brokers Private Limited, SBICAP Securities Ltd, SMC Global Securities Ltd, SS Corporate Securities Ltd, Systematic Shares and Stocks (India) Limited, Tradebulls Securities Limited and Yes Securities Ltd
Escrow Collection Bank, Public Offer Account Bank, Refund Bank and Sponsor Bank: ICICI Bank Limited
UPI: Retail Individual Investors can also Bid through UPI mechanism
All capitalized terms used herein and not specifically defined shall have the same meaning as ascribed to them in the RHP.

Place: Chennai
Date: November 11, 2021

GO FASHION (INDIA) LIMITED is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to make an initial public offering of its Equity Shares and has filed the RHP with RoC. The RHP shall be available on the website of SEBI at www.sebi.gov.in, websites of the Stock Exchanges i.e. BSE and NSE at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively, and is available on the websites of the BRLMs i.e. JM Financial Limited, DAM Capital Advisors Limited (Formerly IDFC Securities Limited) and ICICI Securities Limited at www.jmf.com, www.damcapital.in and www.icicisecurities.com, respectively. Bidders should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to the same, please see the section entitled "Risk Factors" on page 22 of the RHP. Potential Bidders should not rely on the DRHP filed with SEBI for making any investment decision.
The Equity Shares offered in the Offer have not been and will not be registered under the U.S. Securities Act of 1933, as amended (the "Securities Act") or any other applicable law of the United States and, unless so registered, may not be offered or sold within the United States, except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the Securities Act and applicable state securities laws. Accordingly, the Equity Shares are only being offered and sold (i) within the United States only to persons reasonably believed to be "qualified institutional buyers" (as defined in Rule 144A under the Securities Act, "Rule 144A") in transactions exempt from, or not subject to, registration requirements of the Securities Act, and (ii) outside the United States in offshore transactions in reliance on Regulation S under the Securities Act and pursuant to the applicable laws of the jurisdictions where those offers and sales are made. There will be no public offering of the Equity Shares in the United States.

For GO FASHION (INDIA) LIMITED
On behalf of the Board of Directors
Sd/-
Company Secretary and Compliance Officer



राज्यात आज १०९४ नवीन कोरोनाबाधितांची नोंद

मुंबई, दि. ११ : ६३ हजार ९३२ रुग्णांनी (प्रतिनिधी) : राज्यात कोरोनाबाधितांच्या दैनंदिन यामुळे राज्यातील रुग्ण बरे



रुग्णसंख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. राज्यात आज १०९४ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर १९७६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत ६४ लाख

सुरु असून १,२९,७१४ व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत. तर ८७० व्यक्ती संस्थान्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.

गेल्या २४ तासांत मुंबईत ३४७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर तीन रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या २४ तासांत ३६३ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. शहराचा रिकव्हरी रेट हा ९७ टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईत सध्या ३३२६ इतकी सक्रिय रुग्णसंख्या आहे. मुंबईतील रुग्णसंख्या दुपट होण्याचा कालावधी २७६१ दिवसांवर पोहोचला आहे. तसेच शहरातील कोरोना बावीचा दर हा ०.०३ टक्के इतका झाला आहे.

चिखलात लोळणाऱ्या भाजपने ही नौटंकी बंद करावी- राऊत

मुंबई, दि. ११ (प्रतिनिधी) : रामदास फुटाणे यांच्या चिखल या कवितेतील 'चिखलख चिखलात लोळणाऱ्याचा कार्यक्रम वक्तशीर झाला बर्नाई शां वाचण्यासाठी दोघांनाही उशीर झाला' या ओळी शेर करत नवाब मलिक आणि देवेंद्र फडणवीस यांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज दिवट द्वारे सूचक इशारा दिला.



दरम्यान, राज्यात रोज आरोंपांची चिखलफेक होत आहे. ज्यांनी आरोंपांची परंपरा सुरु केली त्यांचीच आता पळताभूई होत आहे. सध्याच्या राजकारणामध्ये कुणीही कोणाकडे बोट दाखवू नये.

खडसाविले होते. तत्पूर्वी संजय राऊत म्हणाले होते, राज्यात रोज आरोंपांची चिखलफेक होत असून महाराष्ट्रावर राजकीय चिखलफेकीचा डाग लागत आहे. या संदर्भात महत्त्वाच्या व्यक्तीने लक्ष घेऊन हे थांबवावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच राज्याची चिंता असलेले मुख्यमंत्री किंबवा राज्यादीचे प्रमुख शरद पवार हे यामध्ये पुढाकार घेऊ शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पान १ वरून

सत्य नारायण प्रधान यांची एनसीबीच्या महासंचालकपदी नियुक्ती

महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने (एसीसी) बुधवारी रात्री उशीरा दिलेल्या आदेशात प्रधान यांची एनसीबीचे महासंचालक म्हणून पूर्णवेळ नियुक्ती केली. केंद्रीय गृह मंत्रालयाने सत्य नारायण प्रधान यांना एसीसी (कॅबिनेटच्या नियुक्ती समिती) च्या मान्यतेसाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) च्या महासंचालक पदावर प्रतिनियुक्तीवर नियुक्त करण्याचे निर्देश दिले. त्यांनी पदभार स्वीकारल्यापासून आणि ३१ ऑगस्ट २०२४ रोजी त्यांच्या सेवानिवृत्तीच्या तारखेपर्यंत किंवा पुढील आदेश देईपर्यंत, हा आदेश लागू राहील. गृह मंत्रालयाने प्रधान यांना एनडीआरएफच्या महासंचालक पदावरून त्वरित मुक्त करण्याची विनंती केली आहे. एएसएन प्रधान यांची नियुक्ती अशा वेळी करण्यात आली आहे, जेव्हा एनसीबी खूप चर्चेत आहे. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या अटकेनंतर एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप आहेत. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक वानखेडे यांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. त्यामुळे वानखेडे यांच्या वडिलांनी मानहानीचा दावाही दाखल केला आहे. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने सांगितले की, समीर वानखेडे हे सरकारी अधिकारी आहेत आणि कोणीही त्यांच्या कामाचा आढावा घेऊ शकतो.

एसटी संपाला हिंसेचे गालबोट

कामावर याचचे आहे; पण भाजपचे कार्यकर्ते त्यांना कामावर येऊ देत नाहीत, असा आरोप त्यांनी केला. कामावर येऊ इच्छिणाऱ्या कर्मचाऱ्यांना संरक्षण दिले जाईल, असेही ते म्हणाले. दरम्यान, परिवहन मंत्र्यांच्या पराबाहेर एसटी कर्मचाऱ्यांचे कुटुंब आंदोलन करणार होते. परंतु आंदोलक महिलांना पोलिसांनी त्याआधीच ताब्यात घेतले.

आत्महत्या कसून

आपल्या मागण्या मांडत त्यांना या प्रकरणामध्ये लक्ष घालण्याची विनंती केली. हाताश झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी अगदी पाया पडतो, पण हा प्रश्न सोडवा अशी विनंती केल्याचे कळते. तेव्हा राज ठाकरे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येकडे या कर्मचाऱ्यांचे लक्ष वेधले. कोणीही आत्महत्या करून पळवुटेपणाचा मार्ग चोखाळता कामा नये. निश्चयाने, निर्धाराने एसटी कर्मचाऱ्यांनी आपला लढा लढला पाहिजे, अशा आशयाच्या भावना व्यक्त करत राज ठाकरे यांनी त्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. राज्य सरकारने एसटी महासंघाच्या माध्यमातून जवळजवळ दोन हजार कर्मचाऱ्यांना निर्वात केले आहे. त्यांचा संपकाळातील पगार कापण्याचाही इशारा दिला आहे. सेवेतून बडतर्फ करण्याच्या कारवाईच्या दृष्टीनेही हालचाली चालवल्या आहेत. अशा स्थितीत राज ठाकरे यांनी यात कर्मचाऱ्यांच्या बाजूने मध्यस्थी करावी, अशी विनंती या कर्मचाऱ्यांनी केल्याचे समजते.

टिकाण : मुंबई दि. ११ नोव्हेंबर, २०२१

'अंगार विसरलेले मुख्यमंत्री सध्या भंगाराचे कौतुक करतात' अतुल भातखळकरांचा उद्भव ठाकरेंना टोला

मुंबई, दि. ११ (प्रतिनिधी) : सुरुवात केली. विधानसभेतील आर्यन खान प्रकरणावरून राष्ट्रवादी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक यांच्यावरही मलिक यांनी ड्रस विकास मंत्री नवाब मलिक यांनी प्रकरणत आणि अंडरवर्ल्डशी भाजपवर जोरदार हल्ला करायला संबंधित काही गंभीर आरोप केले

आहेत. या पार्श्वभूमीवर मलिक यांनी सुरु केलेल्या आरोपांच्या मालिकेवरून मुख्यमंत्री उद्भव ठाकरे यांच्यासह मंत्रिमंडळाने नवाब मलिक यांची स्तुती केल्याच्या मुद्रयावरून भाजपचे

पुराव्यांशिवय सोशल मीडिया आणि पत्रकार परिषदेत वेळूट आरोप करणारे नवाब मलिक केवळ व्यवसायाने नाहीत तर मनोवृत्तीने देखील भंगाराचे टोला आहेत.

अपोलो फाईनवेस्ट (इंडिया) लि.		संस्थापक		संस्थापक		संस्थापक		संस्थापक	
अनु. क्र.		विवरण		तिमाही अखेर		अर्थ वर्ष अखेर		वर्ष अखेर	
		३०.०९.२०२१	३०.०९.२०२१	३०.०९.२०२०	३०.०९.२०२०	३०.०९.२०२१	३०.०९.२०२१	३०.०९.२०२०	३०.०९.२०२०
		(अलेखापरिशीत)	(अलेखापरिशीत)	(अलेखापरिशीत)	(अलेखापरिशीत)	(अलेखापरिशीत)	(अलेखापरिशीत)	(अलेखापरिशीत)	(अलेखापरिशीत)
दि. ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व अर्थ वर्ष अखेरकरिता अलेखापरिशीत वित्तीय अहवालाचा निष्कर्ष									
(रु. लाखांत)									
१.	कार्यचलनावतून एकूण उत्पन्न (निव्वळ)	१७०७.४०	७८२.९५	२२२.८१	२,४८९.३५	५३८.९३	१,१२६.५१	३९.०३.२०२१	१४३.९३
२.	कालावधीकरिता (कर पूर्व, अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबी) निव्वळ नफा/तोटा	३४२.९५	१६२.३०	४२.०८	५०२.४४	१७४.६४	५६०.४५	३९.०३.२०२१	५६०.४५
३.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबीपश्चात)	३४२.९५	१६२.३०	४२.०८	५०२.४४	१७४.६४	५६०.४५	३९.०३.२०२१	५६०.४५
४.	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबीपश्चात)	२५५.३६	११५.९९	३८.३६	३७५.३४	१४०.६२	४०९.९६	३९.०३.२०२१	४०९.९६
५.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता समाविष्ट नफा / (तोटा) (कर पश्चात) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)	२५५.३६	११५.९९	३८.३६	३७५.३४	१४०.६२	४०९.९६	३९.०३.२०२१	४०९.९६
६.	प्रदानित इक्विटी शेर अंश (दरम्यान मूल्य)	३७३.९२	३७३.९२	३७३.९२	३७३.९२	३७३.९२	३७३.९२	३७३.९२	३७३.९२
७.	आरक्षित (गत वर्षाच्या तालेबंदीमध्ये आरक्षित मूल्यांकन वाळता)	-	-	-	-	-	-	-	-
८.	उत्पन्न प्रति शेर अंश (रु. १०/- प्रत्येकी)	६.९५	३.९९	०.९६	१०.०६	१०.०६	३.७०	१०.९९	१०.९९
९.	मूळ	६.९५	३.९९	०.९६	१०.०६	१०.०६	३.७०	१०.९९	१०.९९
१०.	सौम्य	६.९५	३.९९	०.९६	१०.०६	१०.०६	३.७०	१०.९९	१०.९९

टीप : वरील हे सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजसह दि. ३० सप्टेंबर, २०२१ रोजी अखेर तिमाही व अर्थ वर्ष अखेरकरिता अलेखापरिशीत वित्तीय अहवालाचा विस्तृत प्रारूपचा सारांश आहे. दि. ३० सप्टेंबर अखेर तिमाही व अर्थ वर्ष अखेरकरिता वित्तीय अहवालाचा संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंज वेबसाइट www.bseindia.com वर व कंपनीची वेबसाइट www.apolloinvest.com वर उपलब्ध आहे.

मंडळाच्या अतिरिक्त अपोलो फाईनवेस्ट (इंडिया) लि. करिता सही / - मिखालि इग्नोनी (डीआयएन) : ०२७९०७४९१ व्यवस्थापकीय संचालक

ग्लॅन्स फायनान्स लिमिटेड

सीआयएन : L65920MH1994PLC081333
५, किताब महल, १९२, डॉ. डी. एन. रोड, फोर्ट, मुंबई ४०० ००९. ईमेल : glance@glancefin.com
वेबसाइट : www.glancefinance.in दूर. क्र. : ०२२-४०९००९१३ दूर. क्र. : ४०६६ ६६६६/७, फॅक्स क्र. : ४०६६ ६६७०

दि. ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व अर्थ वर्ष अखेरकरिता अलेखापरिशीत वित्तीय निष्कर्षांवर अहवाल

अ. क्र.		विवरण		तिमाही अखेर		अर्थ वर्ष अखेर		तिमाही अखेर	
		३०.०९.२०२१	३०.०९.२०२१	३०.०९.२०२०	३०.०९.२०२०	३०.०९.२०२१	३०.०९.२०२१	३०.०९.२०२०	३०.०९.२०२०
		अहवालीत		अहवालीत		अहवालीत		अहवालीत	
१.	कामकाजातून एकूण महसूल	१६६.९०	३९७.६१	१६६.९०	३९७.६१	१६६.९०	३९७.६१	१६६.९०	३९७.६१
२.	कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (कर पूर्व, अतिरिक्त व अतिविशेष बाबी)	६९.४४	२०४.१७	६९.४४	२०४.१७	६९.४४	२०४.१७	६९.४४	२०४.१७
३.	कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबी पश्चात)	६९.४४	२०४.१७	६९.४४	२०४.१७	६९.४४	२०४.१७	६९.४४	२०४.१७
४.	कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबी पश्चात)	३८.९३	१२८.६२	३८.९३	१२८.६२	३८.९३	१२८.६२	३८.९३	१२८.६२
५.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता समाविष्ट नफा / (तोटा) (कर पश्चात) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)	१९८.२८	४७४.२४	१९८.२८	४७४.२४	१९८.२८	४७४.२४	१९८.२८	४७४.२४
६.	इक्विटी भाग भांडवल	२२७.५२	२२७.५२	२२७.५२	२२७.५२	२२७.५२	२२७.५२	२२७.५२	२२७.५२
७.	उत्पन्न प्रति शेर अंश (रु. १०/- प्रत्येकी)	६.६९	५.७०	६.६९	५.७०	६.६९	५.७०	६.६९	५.७०
८.	मूळ	६.६९	५.७०	६.६९	५.७०	६.६९	५.७०	६.६९	५.७०
९.	सौम्यीकृत	६.६९	५.७०	६.६९	५.७०	६.६९	५.७०	६.६९	५.७०

टीप : १. सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ (सुधारित) च्या विनियम ३३ अंतर्गत दि. ११ नोव्हेंबर, २०२१ रोजी आयोजित त्यांच्या संबंधित सभेमध्ये संचालक मंडळाच्या आदेशान्वये मंजूर व लेखा समिती द्वारे मर्यादित अनुसार वरील अलेखापरिशीत वित्तीय अहवाल आहे. वरील अहवाल कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १३३ अंतर्गत विहित असल्यानुसार त्यांच्या अहवाल करणाऱ्या कंपनी (इंडियन अकाउंटिंग स्टॅंडर्ड्स) नियम, २०१५ (सुधारित) अनुसार अधिसूचित इंडियन अकाउंटिंग स्टॅंडर्ड्स (आयएनडी-एएस) यांच्यासह तयार अहवाल आहे.

२. वित्तीय अहवालांचा वरील संपूर्ण निष्कर्ष लेखा समिती द्वारे मंजूर करण्यात आला आहे व दि. ३० सप्टेंबर, २०२१ रोजी अखेर तिमाही / वर्ष अखेरकरिता आयोजित सभेमध्ये मंजूर करण्यात आला आहे. (मर्यादित अहवालाच्या पृष्ठ क्र. ४ पहावा).

३. कंपनी कंपनीच्या मुख्य व्यवसायांच्या अनुसार वित्तीय व गुंतवणूक उपक्रम व सर्व अन्य उपक्रम राबविण्याकरिता प्रायमरीली नियुक्त केली आहे. पुढे, सर्व उपक्रम अहवाल अनुच्छेद १३३ अंतर्गत विहित आयएनडी एएस १०८ ऑपरेटिंग सेगमेंट्स अनुसार विभिनितरित्या अहवाल सेगमेंट मधील असतील.

४. कोरोना महामारीच्या आउटब्रेकमुळे (कोविड-१९) महामारीच्या कारणाने भारतामध्ये ईकॉनॉमिक उपक्रमांचे स्लोडाउन करण्यात आले. सध्या कंपनीने दि. ३० सप्टेंबर, २०२१ रोजी अखेर तिमाही / अर्थ वर्ष अखेर दरम्यान सध्या व्यवहार पार पाडले असल्यास त्यांचा परिणाम झाला असेल. महामारीचा परिणाम दि. ३० सप्टेंबर, २०२१ अखेर तिमाही / अर्थ वर्ष अखेरकरिता कंपनीच्या महसूलावर पडला नाही.

पुढे, कोविड-१९ रेग्युलरी पॅकेजच्या अनुसार रिझर्व बँक ऑफ इंडिया (आरबीआय) यांच्याद्वारे दि. २७ मार्च, २०२० रोजी पॅकेज घोषित करण्यात आले व त्यांच्या स्ट्रेजिजर आयएनडी एएस अनुसार क्रेडिट रिस्क मध्ये सिग्नॉफिकंट वाढविण्यात आले. सध्या अहवाल कंपनीस भविष्यातील विकासांवर अवलंबून असेल व कंपनीचा नियम अनुसार असेल व अन्य अहवाल तसेच कंपनीद्वारे सरकारी अनिवार्यता व ईकॉनॉमिक कोविड-१९ महामारी व कोव्हालाही कायदेशीर कारवाई म्हणून त्यांना संबंधित सूचित करण्यात आईल. भविष्यातील ईकॉनॉमिक अटींमध्ये बदल झालेल्या कोणत्याही साहित्यांच्या आधाराने कंपनीस लागू असतील व सध्या वित्तीय अहवालांमध्ये मंजूर देण्याकरिता ग्लोबल हेल्थ पॅकेज म्हणून त्यांचा परिणाम झाला आहे.

५. ग्रॅन्स फायनान्स लिमिटेड अंदाजित आधाराने बनविण्यात येईल. ६. मार्गाल कालावधीची आकडेवारी / वर्षाची आकडेवारी जी वर्गीकरण करण्याच्या पुढी करणाऱ्या / पुनःनिर्धारित करण्यात येत आहे.

ग्लॅन्स फायनान्स लिमिटेडकरिता सही / - नॉरत कर्णावत संचालक डीआयएन : ०००२७१३०

टिकाण : मुंबई दिनांक : ११.११.२०२१

SAB EVENTS & GOVERNANCE NOW MEDIA LIMITED
CIN : L22222MH2014PLC254844
Regd. Office : 7th Floor, Adhikari Chambers, Oberoi Complex, New Link Road, Andheri (West), Mumbai 400 053
Tel: 022-40230711; Fax: 022-26395459 Email : cs@sgovernancenow.com
Website : www.governancenow.com

Extract of Un-audited Standalone Financial Results for the Quarter Ended 30th September, 2021. (Rs. In Lakhs, Except EPS)

Sl. No.	Particulars	For Quarter Ended		Six Month Ended		For Year Ended
		30-Sep-21 (Unaudited)	30-Jun-21 (Unaudited)	30-Sep-21 (Unaudited)	30-Sep-21 (Unaudited)	
1.	Total income from operations	37.40	41.90	52.33	79.29	68.79
2.	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	(33.63)	(18.67)	(0.75)	(52.30)	(20.70)
3.	Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(33.63)	(18.67)	(28.21)	(52.30)	(48.17)
4.	Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(33.63)	(18.67)	(28.21)	(52.30)	(48.17)
5.	Total Comprehensive Income for the period after tax (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other comprehensive Income (after tax)	(33.63)	(18.67)	(28.21)	(52.30)	(48.17)
6.	Equity Share Capital	1,048.37	1,048.37	1,048.37	1,048.37	1,048.37
7.	Reserves (Excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	(304.90)	(748.78)	(852.60)
8.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) Basic Diluted	(0.32) (0.32)	(0.18) (0.18)	(0.27) (0.27)	(0.50) (0.50)	(0.46) (0.46)

Notes:
1. The above Unaudited Financial Results of the Company have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on Thursday, November 11, 2021. The Statutory Auditors have carried out the limited review of these Unaudited Financial Results for the quarter and half year ended September 30, 2021 and the same are made available on website of the company www.governancenow.com and website of BSE Limited www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited www.nseindia.com where shares of the Company are listed.
2. The Unaudited Financial Results for the quarter and half year ended September 30, 2021, have been prepared in accordance with recognition and measurement principles laid down in the Indian Accounting Standards (Ind AS) 34 - Interim Financial Reporting prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued thereunder.
3. The Company is operating in a single segment viz. Digital Media Websites & MICE. Hence, the results are reported on a single segment basis.
4. Previous period year's figures have been reclassified / regrouped wherever necessary to conform with the current accounting treatment.

By Order of the Board of Directors
For SAB Events & Governance Now Media Ltd.
Sd/-
Markand Adhikari
Chairman
DIN: 00032016

Place : Mumbai
Date: 11th November, 2021

अनंत अंगो एक्झिम्स प्रायव्हेट लिमिटेड
सीआयएन : U01403MH2006PTC1643366
नोंदणीकृत कार्यालय : दूकान क्र. १९, तळ मजला, ओन्वेल ऑनटि विडिंगी क्र. १ सीएएस लिमिटेड, जेसल पार्क, भाईदर (पु), ठाणे ४०१ १०५.
दूर. क्र. ०७३९-४०८८२७५ ईमेल आयडी : anantexims@gmail.com

फॉर्म - आयएनसी-२६
कंपनी (असमाविष्ट) नियम, २०१४ च्या नियम ३० अंतर्गत
केंद्र सरकारच्या समक्ष, पश्चिम क्षेत्र, मुंबई
कंपनी (असमाविष्ट) नियम, २०१४ च्या नियम ३०(६) (ए) व कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १३(४), कंपनी कायदा, २०१३ च्या प्रकरणांमध्ये

अनंत अंगो एक्झिम्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या प्रकरणांमध्ये त्यांचे नोंदणीकृत कार्यालय पत्ता दूकान क्र. १९, तळ मजला, ओन्वेल ऑनटि विडिंगी क्र. १ सीएएस लिमिटेड, जेसल पार्क, भाईदर (पु), ठाणे ४०१ १०५
... याचिकाकर्ते आम जनतेस सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय महाराष्ट्र राज्यातून पय्य प्रदेश राज्यामध्ये हस्तांतरण करून कंपनीस स